

तृष्णा 5579. स्त्री 7024. यज्ञ BHĀG. P. 4, 6, 50. कुशलाकुशलाश्च कर्माशयाः
समूलघातं कृता भवन्ति SARVADARĀṆAS. 135, 13. मानश्चावज्ञया कृतः BHĀG.
P. 3, 22, 13. मत्वीरुषकृतं देवम् R. 2, 23, 20 (20, 22 GORR.). सुरक्षितं देव-
कृतं विनश्यति Spr. (II) 867; vgl. 3902. शरूयोत्स्राकृते तमसि 6413.
VARĀH. BRH. S. 43, 33. insbes. am Anfange eines adj. comp.: °काण्टक
MBh. 3, 3049. °किल्विष M. 4, 243. °त्रप BHĀG. P. 1, 6, 27. 3, 31, 36.
°विष् RAGH. 3, 15. °धी BHĀG. P. 3, 9, 7. कृतघ्न इवाकृवः R. 3, 68, 27.
°घात BHĀG. P. 3, 8, 23. °परमार्थ Spr. (II) 1147. °प्रभ MBh. 3, 16764. R.
3, 1, 35. सूच. 2, 402, 17. BHĀG. P. 1, 7, 56. 14, 17. °प्रमाद Kir. 3, 49. °भग
BHĀG. P. 3, 15, 23. °मान 19, 12. °गुहृदप 6, 10, 29. °लक्षण MĀRK. P. 80,
95. °विक्रमोद्यम Rt. 1, 14. °वीर्य KUMĀRAS. 2, 21. °वेग R. 5, 56, 93. °व्रत
BHĀG. P. 6, 2, 45. °व्रीड Z. d. d. m. G. 27, 92. Spr. (II) 1513. °सत्क्रिय
6117. °ह्मि MĀLAV. 82. कृतांस्मू BHĀG. P. 10, 83, 2. कृतानिष्ठ VARĀH.
BRH. S. 48, 49. कृतार्थ BHĀG. P. 5, 12, 14. कृतालोक 3, 15, 2. अकृताशुभ
10, 51, 8. कृतेनम् 1, 5, 29. कृताद्यम 4, 13, 49. शोककृतर्ष R. 2, 62, 17.
महौषधिकृतव्यय RAGH. 12, 78. अस्थिरकृतप्रकर्ष Spr. (II) 6279. verloren
so v. a. von keinem Nutzen, werthlos M. 4, 225. गङ्गाक्षीनी देशः, विद्या-
क्षीनं कुलम्, अग्रमूता नारी, अदन्तिषो यज्ञः Spr. (II) 2055. 3754. अल्प-
बीजं तैत्रम् 4254. 6749. 7361. fg. 7441. fg. वृत् Metrum ŚĀH. D. 220, 15.
तनु KATHĀS. 124, 172. °जल्पितानि Spr. (II) 2509. °जीवित 4554. मौ-
ख्यकृतजीवित 5932. श्लैकिर्वैल्लक्षणकृतैः RĪĠA-TAR. 4, 635. तृष्णे कृते
nichtsnutzige —, verwünschte Gier Spr. (II) 4087. °हृदप 2674. ÇĀK. 134.
°विधि m. das verwünschte Schicksal Spr. (II) 3367. 3701. 6193. ÇĪG. 11,
64. VERĪS. 86, 4. MAHĀN. 552. adj. so v. a. unglücklich Spr. (II) 3866. कृतो-
द् 4896. am Ende eines comp. nach der verwünschten Person; ein
Femininum auf ई und ऊ kann davor verkürzt werden P. 6, 3, 43. fgg.
ब्राह्मणिकृता eine nichtsnutzige Brahmanin Schol. — b) angeschlagen
von einer Trommel KATHĀS. 18, 48. — c) geschlagen beim Waschen,
अ° (s. auch bes.) ungewaschen, neu von Gewändern KAUSH. UP. 2, 15.
R. 2, 3, 10. 91, 62. BHĀG. P. 5, 9, 16. 8, 9, 15. — d) f. so v. a. futula: हे
कृते हे कृतेत्येवं स्वामिभर्तृकृतेति च MBh. 8, 2087. — e) aufgewirbelt,
erregt: तुरगधुरकृतो रेणुः ÇĀK. 31. — f) gekommen um: वृत्ततः Spr. (II)
6250. entzogen: दृष्टि° dem Anblick R. 5, 19, 35. Vgl. यूथ°. — g) multi-
pliziert TRĪK. 3, 1, 25. ARJABH. 2, 7, 19. Journ. of the Am. Or. S. 6, 558.
VARĀH. BRH. S. 8, 20. BRH. 7, 4. 26 (24), 8. GANĪT. MADHJAM. 4. — Vgl.
अकृत, अयो°, पुत्र°, मनो°, यूथ°, वात°, सद्यो°, सु° und वधु.

— caus. घातयति (denom. von घात) P. 7, 3, 32. 54. VOP. 18, 25. 1)
töden lassen; tödten, umbringen; züchtigen, bestrafen überh.: कं घा-
तयति कृत्ति कम् BHĀG. 2, 21. BHĀG. P. 6, 18, 41. 10, 73, 31. तत्राज्ञेनेन
घातयेत् M. 8, 34. 9, 224. 270. fg. विविधैर्दण्डैः 275. JĀĀN. 1, 337. 358. 2,
270. MBh. 2, 975. fg. 5, 6095. 7023. 7442. R. 4, 83, 12. 14. 5, 62, 5. 6.
MĀRK. 123, 19. Spr. (II) 1305, v. l. 5696. 6196. KATHĀS. 18, 273. RĪĠA-
TAR. 1, 27. 6, 322. BHĀG. P. 1, 8, 5. 3, 3, 11. 5, 26, 12. 25. DAÇAK. 89, 11.
LA. (III) 7, 19. 91, 10. अज्ञीघनत् MBh. 7, 8786. BHĀG. P. 3, 3, 10. मा जी-
घनः प्रजाः सर्वाः पुत्रान्घातृस्तथैव च MBh. 5, 4199. med.: घातयामहे BHĀG.
P. 10, 50, 49. घातयान MBh. 13, 3608. अघातयिथास् 1, 3335. partic. घा-
तित JĀĀN. 2, 271. 3, 246. MĀRK. P. 112, 24. fg. KATHĀS. 8, 67. BHĀG. P.
6, 18, 36. PAÑĀT. 1, 444 = 457. Jmd tödten lassen so v. a. über Jmdes

VII. Theil.

Ermordung berichten P. 3, 1, 26, VĀrtt. 2, Schol. — 2) Etwas zu Grunde
richten: पृथिवीम् MBh. 3, 1917. परकार्यम् Spr. (II) 3660, v. l. — Vgl.
घातक u. s. w.

— desid. जिघांसति P. 6, 4, 16. 7, 3, 55. VOP. 19, 3. treffen —, nieder-
schlagen —, tödten —, vernichten wollen: अह्निम् RV. 1, 80, 13. 2, 23,
12. 4, 18, 12. 23, 7. 7, 59, 8. 86, 4. 8, 56, 11. VS. 16, 21. TS. 6, 1, 4, 5. AV. 4, 18,
3. ÇAT. Br. 2, 5, 2, 10. यूजम् TS. 2, 6, 1, 5. मृत्युर्विप्रान् M. 5, 3, 4. MBh.
1, 5069. 5655. 7072. 3, 844. 2539. 14909. 4, 1873. 9, 3332. HARIV. 4284.
9249. R. 1, 28, 24 (29, 13 GORR.). KATHĀS. 14, 83. 22, 63. 52, 33. 94, 124.
114, 123. BHĀG. P. 4, 14, 10. 39. 17, 31. 19, 30. 6, 18, 62. 7, 10, 28. जिघां-
सतं जिघांसीयात् MBh. 12, 1224 = Spr. (II) 7469. med. MBh. 1, 7075.
3, 14908. 14, 224. BHĀG. P. 4, 17, 19. जिघांसितुम् MBh. 1, 6012. HARIV.
9281. जिघांसित KATHĀS. 36, 91. DAÇAK. 172, 13. — Vgl. जिघांसक figg.

— intens. अङ्गनानि, °नत्, °नाव, अङ्गनत्, अङ्गन्त् und अङ्गनत् partic.
(आ)अङ्गतिः; वैनिघत्. schlagen so v. a. treten auf: पृथिव्याः सानि अङ्ग-
नत् पाणिभिः RV. 2, 31, 2. पृथ्या रथस्य 1, 88, 2. पृथिवीम् 10, 119, 10.
treffen, erschlagen: वृत्रम् 3, 53, 11. 6, 16, 34. पर्वमानस्य अङ्गतो (जिघतो
SV.) होश्चन्द्रा अस्तत 9, 66, 25. vernichten: तमोसि 24. घानिघदुरिता
90, 6. — अङ्गनीति und अङ्गति, अङ्गत्, अङ्गति und अङ्गन्ति VOP. 20,
17. जैघीयते 9. (किंसायाम्) P. 7, 4, 30. VĀrtt. अङ्गन्यते P. 7, 3, 55, Schol.
VOP. 20, 8. अङ्गन्यमान mit pass. Bed. geplagt, gequält MUPP. UP. 1, 2, 8.
— अति, partic. °कृत 1) angesteckt, befestigt: तस्य हृदये पादावति-
कृतौ ÇAT. Br. 10, 5, 2, 13. — 2) zu Grunde gerichtet: व्यापामातिकृत
KĀRAKA 10, 9. — desid. entkommen wollen AIR. UP. 3, 3. vielleicht ist
अत्यजिगोसत् st. अत्यजिघोसत् zu lesen.

— व्यति act. P. 1, 3, 15, Schol. VOP. 23, 55. fg. zurückschlagen, einen
Gegenschlag führen gegen Jmd (acc.): व्यतिघ्नती घ्नन्तम् BHĀT. 8, 5. sich
gegenseitig schlagen, feindlich einander gegenüberstehen: अन्वोऽन्यस्य
व्यतिघ्नतां मतानाम् NAISB. 17, 79. sich wehren: व्यत्यघ्नत्रिरुत्तिताः MBh.
13, 7301 (व्यघ्नत्रिसुरत्तिताः ed. Bömb.).

— अनु pass. hinterdrein zu Nichte werden: कृतमेवानुकृत्यते so v. a.
was zu Nichte wird war schon zu Nichte geworden MBh. 12, 8107.

— अत्तर, अत्तरत्त्य (= मध्ये कृत्वा SIDDH. K.) P. 1, 4, 65, Schol. अत्त-
रूपयते 8, 4, 24, Schol. — Vgl. अत्तरणा figg. und अत्तरणान् fig.

— अय 1) wegschlagen, wegstoßen; abtreiben, abwehren, verscheuchen,
vertreiben: अयन्नहि परिघम् KHĀND. UP. 2, 24, 6. 10. 15. हन् RV. 4, 18,
9. अयं स्म तं पृथो अह्नि 1, 42, 2. 94, 9. 132, 6. वृत्रम् 3, 33, 6. 6, 60, 6. शत्रून्
9, 96, 23. 10, 40, 13. मृत्युम् AV. 11, 5, 19. तमः 10, 7, 40. VS. 11, 47. AIR.
Br. 2, 11. 36. अय पाप्मानं कृते 4, 4, 25. पद्भिः 5, 1. ज्ञीर्षास्तनुः TS. 1, 5,
4, 1. 2, 2, 5, 1. TBR. 1, 2, 1, 1. 5, 5. ÇAT. Br. 1, 1, 2, 3. 15. 2, 5, 6, 4, 9.
14, 4, 1, 11. fg. अयकृते पापकृत्याम् KHĀND. UP. 4, 11, 2. KENOP. 34. शत्रून्
VARĀH. BRH. S. 85, 6. HARIV. 6754. अयन्तम् R. 7, 21, 36. हन्ः M. 6, 96. 11,
256. कृतं पापं कल्याणोनापकृत्यते MBh. 12, 192. नुधाम् 13, 3013. डरि-
तम् ÇĀK. 83. तमस्तोत्रम् Spr. (II) 412. 544, v. l. शक्तिं करोत्यपकृति वा
6066. परितार्पं गात्रेभ्यः MĀRK. P. 15, 49. 51, 32. 108. ÇĀK. zu BRH. ĀR.
UP. S. 95. — अयघ्नतः UTTARAB. 90, 19 schlechte Lesart für अभिघ्नतः.
partic. अयकृत AIR. Br. 3, 50. 4, 25. ÇAT. Br. 1, 1, 2, 15. 4, 21. 2, 1, 2, 4. 6, 2, 2,
19. 7, 4, 1, 1. 14, 7, 1, 22. NIB. 12, 12. KHĀND. UP. 7, 11, 2. 8, 7, 1. MAITRĪJUP. 2, 3,